

Total No. of Questions : 4]

SEAT No. :

PC1055

[Total No. of Pages : 4

[6315]-320

T.Y.B.Com.

356C : BUSINESS LAW & PRACTICES - III
(2019 Pattern) (Semester - V)

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) All questions are compulsory.
- 2) Figures to the right indicate full marks.

Q1) A) Fill in the blank with the most appropriate alternative (Any Five) [5]

i) Basic Custom duty is levied under section _____ of the Custom Act.

(section 12, section 4, section 16, section 2)

ii) _____ rules can be made by the Central Government u/s 156 of the Customs Act, 1962.

(Transaction value, Import and export manifest, Market price, Form of Bill of entry)

iii) _____ are the taxes levied on an intra-State supply.

(CGST,SGST,CGST and SGST,IGST)

iv) _____ Forms are used for GST registration.

(Form GSTR-1, Form GST APL-01, Form GST REG-01, Form GST REG-05)

v) Validity period of GST registration certificate is _____.

(10 years, 5 years, 15 years, till it is cancelled)

vi) GST was implemented in India form _____.

(1st January 2017, 1st March 2017, 1st April 2017, 1st July 2017)

P.T.O.

B) Match the following. [5]

Column A	Column B
i) Excise duty	a) Exports and imports
ii) Custom duty	b) Indirect tax
iii) Corporate tax	c) White form
iv) Capital Gain Tax	d) Income of a company
v) Duty free goods	e) Sale of property

Q2) Write a short note (Any Two) [10]

- a) Levy of custom duty
- b) Exemption under GST
- c) Role of GST council
- d) Shipping bill

Q3) a) Explain the procedure of clearance of imported Goods. [8]

b) Explain the valuation of goods purpose of assessment. [7]

Q4) a) Explain the registration procedure under GST. [8]

b) Explain the accounting and books to be maintain under GST. [7]



Total No. of Questions : 4]

PC1055

[6315]-320

T.Y.B.Com.

356C : BUSINESS LAW & PRACTICES - III

(2019 Pattern) (Semester - V)

(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास]

[एकूण गुण : 50

- सूचना :- 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
2) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.1) अ) रिकाम्या जागा भरा. (कोणत्याही 5)

[5]

- i) मूलभूत सीमाशुल्क हे सीमा शुल्क कायद्याच्या कलम अंतर्गत आकारले जाते.
(कलम 12, कलम 4, कलम 16, कलम 2)
- ii) बाबतचे नियम सीमा शुल्क कायदा 1962 च्या 156 अंतर्गत केंद्र सरकार तयार करतात.
(व्यवहार मूल्य, आयात आणि निर्यात माल, बाजार किंमत, एन्ट्री चे बिल फॉर्म)
- iii) हे राज्यांतर्गत पुरवठ्यावर लावले जाणारे कर आहेत.
(सीजीएसटी, एसजीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी, आयजीएसटी)
- iv) हा फॉर्म जीएसटी च्या नोंदणीसाठी वापरला जातो.
(फॉर्म जीएसटीआर-1, फॉर्म जीएसटी एपीएल-01, फॉर्म जीएसटी आरईजी-01, फॉर्म जीएसटी आरईजी-05)
- v) जीएसटी नोंदणी प्रमाणपत्राची वैधता कालावधी आहे.
(10 वर्षे, 5 वर्षे, 15 वर्षे, ते रद्द होईपर्यंत)
- vi) जीएसटी भारतात या काळात लागू करण्यात आला.
(1 जानेवारी 2017, 1 मार्च 2017, 1 एप्रिल 2017, 1 जुलै 2017)

ब) योग्य जोड्या जुळवा.

[5]

गट-अ

गट-ब

i) उत्पादन शुल्क

अ) आयात व निर्यात

ii) सीमाशुल्क

ब) अप्रत्यक्ष कर

iii) कार्पोरेट कर

क) व्हॉईट फॉर्म

iv) भांडवली लाभ कर

ड) कंपनीचे उत्पन्न

v) करमुक्त वस्तू

इ) मालमत्तेची विक्री

प्र.2) टिपा लिहा. (कोणत्याही 2)

[10]

अ) सीमाशुल्क आकारणी

ब) जीएसटी अंतर्गत सूट

क) जीएसटी परिषदेची भूमिका

ड) जहाजाची पावती/शिपिंग बील

प्र.3) अ) आयात केलेल्या वस्तूंच्या मंजूरीची प्रक्रिया स्पष्ट करा.

[8]

ब) मालाच्या मूल्यांकनाचा उद्देश स्पष्ट करा.

[7]

प्र.4) अ) जीएसटी अंतर्गत नोंदणी प्रक्रिया स्पष्ट करा.

[8]

ब) जीएसटी अंतर्गत ठेवले जाणारी सेवा पुस्तके किंवा लेखा पुस्तके स्पष्ट करा.

[7]

